

February 5, 2025

BSE Limited, National Stock Exchange of India Limited,

P J Towers, Exchange Plaza,

Dalal Street, Bandra-Kurla Complex, Bandra,

Mumbai - 400 001. Mumbai - 400 051. **Scrip Code: 524735 Symbol: HIKAL**

Dear Sir/Madam,

Subject: Intimation under Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 – Newspaper publication of Financial Results Q3'FY25

Pursuant to Regulation 30 read with Schedule III Part A Para A and Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we are enclosing the Copies of newspaper advertisement published in Business Standard (English), Mumbai Lakshadeep (Marathi) on February 05, 2025.

This intimation is also being made available on the website of the Company at www.hikal.com.

This is for your information and records.

Thank you,

Yours sincerely, for HIKAL LIMITED,

Rajasekhar Reddy Company Secretary

Encl: As above



SNOWMAN LOGISTICS LIMITED

CIN: L15122MH1993PLC285633 | Regd. Office: Plot No. M8, Taloja Industrial Area, MIDC, Raigad, Navi Mumbai, Maharashtra - 410206

Website: www.snowman.in | Email: investorrelations@snowman.in Tel: +91 80 67693700 | Fax: +91 80 39939500

PART-I			(IN	R in Lakhs exclud	ling Earnings per	share data)	
		Quarter ended Nine Mon				ths ended	Year ended
Sr.	Particulars	31.12.2024	30.09.2024	31.12.2023	31.12.2024	31.12.2023	31.03.2024
No.		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	Total Income from Operations (Net)	13,184.74	14,344.67	12,404.57	41,551.97	37.683.15	50,337.09
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	61.80	84.24	653.95	274.01	1740.85	2524.65
3	Net Profit/(Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	61.80	84.24	653.95	274.01	1740.85	2524.65
4	Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	61.39	61.45	424.81	179.04	1055.86	1,270.77
5	Total comprehensive income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	45.53	62.35	431.17	172.14	1052.05	1,314.28
6	Paid-up Equity Share Capital (Face Value Rs. 10/- each per equity share)	16,708.80	16,708.80	16,708.80	16,708.80	16,708.80	16,708.80
7	Reserves (excluding Revaluation Reserves) as shown in the Audited Balance Sheet of Previous Year)						25,097.07
8	Earnings Per Share (Face value of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)						
	- Basic Rs.	0.05	0.03	0.25	0.11	0.63	0.76
	- Diluted Rs.	0.05	0.03	0.25	0.11	0.63	0.76

a) The above is an extract of the detailed format of Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other

Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on the web-sites of the Stock Exchange www.nse-india.com and www.bseindia.com and the listed

On behalf of the Board of Directors

Sd/-Prem Kishan Dass Gupta

Place: New Delhi Dated: February 3, 2024

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31 DECEMBER 2024

₹in Millions (Except for per Share Data Consolidated

PARTICULARS	Qı	uarter Ende	d	Nine mon	Year Ended	
	31-Dec-24 (Unaudited)	30-Sep-24 (Unaudited)	31-Dec-23 (Unaudited)	31-Dec-24 (Unaudited)	31-Dec-23 (Unaudited)	31-Mar-24 (Audited)
Total income Net Profit/(loss) for the period (before tax, Exceptional and/or	4,513	4,533	4,476	13,119	12,725	17,871
Extraordinary item) Net Profit/(loss) for the period before tax (after Exceptional	238	248	216	555	482	955
and/or Extraordinary item) Net Profit/(loss) for the period after tax (after Exceptional and tax (after Except	238	248	216	555	482	955
and/or Extraordinary item) Total Comprehensive Income /(loss) for the period [Comprising profit	172	183	161	406	356	696
for the period (after tax) and Other Comprehensive income(after tax)]		181	160	402	351	690
Equity share capital Other equity	247	247	247	247	247	247 11,630
Earnings Per Share (Face Value of ₹ 2/- each) (for continuing and discontinued operations)						
- Basic	1.39	1.48	1.31	3.29	2.89	5.64
- Diluted	1.39	1.48	1.31	3.29	2.89	5.64
Note:						

			Stand	lalone		
PARTICULARS	Qı	uarter Ende	d	Nine mon	ths Ended	Year Ended
	31-Dec-24 (Unaudited)	30-Sep-24 (Unaudited)	31-Dec-23 (Unaudited)	31-Dec-24 (Unaudited)	31-Dec-23 (Unaudited)	31-Mar-24 (Audited)
Total income	4,513	4,533	4,476	13,119	12,725	17,871
Net Profit/(loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary item) Net Profit/(loss) for the period before tax (after Exceptional	239	246	217	555	482	954
and/or Extraordinary item)	239	246	217	555	482	954
Net Profit/(loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary item) Earnings Per Share (Face Value of ₹ 2/- each) (for continuing and	173	181	162	406	356	695
discontinued operations)						
- Basic	1.40	1.47	1.32	3.29	2.89	5.64
- Diluted	1.40	1.47	1.32	3.29	2.89	5.64

The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with the stock exchanges under regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results are available on the stock exchange websites (www.bseindia.com and www.nseindia.com) and on Company's website (www.hikal.com)

. The figures for the previous periods have been regrouped wherever necessary to conform to the current period presentation. | 弱回 HIKAL LIMITED

Place : Mumbai



1. In respect of the standalone results of the Company, the amounts are as follows

Regd. Office : 717/718, Maker Chamber V, Nariman Point, Mumbai - 400 021.
Phone : +91-22-62770299, CIN : L24200MH1988PTC048028.

Email: info@hikal.com; Website: www.hikal.com

Date : 4 February, 2025 Declar Just the right chemistry

Jai Hiremath **Executive Chairman** DIN: 00062203

For HIKAL LTD







EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2024

(₹ In Lakhs except per share data)

(s in Lakins except per share data							
		Quarter Ende	d	Nine Mon	ths Ended	Year Ended	
Particulars	31.12.2024	30.09.2024	31.12.2023	31.12.2024	31.12.2023	31.03.2024	
	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	Audited	
Total Income from Operations (Net)	25,496	27,451	23,214	78,812	71,193	98,298	
Net Profit (+) / Loss (-) for the period (before tax, Exceptional and / or Extra ordinary items)	(1,139)	(734)	65	(2,520)	(1,616)	(847)	
Net Profit (+) / Loss (-) for the period before tax (after Exceptional and/or Extra ordinary Items)	(1,139)	(734)	65	(2,520)	(1,616)	(847)	
Net Profit (+) / Loss (-) for the period after tax (after Exceptional and/or Extra ordinary Items)	(1,056)	(696)	106	(2,397)	(1,565)	(977)	
Total Comprehensive Income for the period (Comprising Profit (+)/Loss (-) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)		(680)	163	(2,335)	(1,460)	(946)	
Equity Share Capital	4,151	4,151	4,151	4,151	4,151	4,151	
Other Equity (reserves) as shown in the Balance sheet	-	-	-			9,003	
Earning Per Share (Face value of Rs. 10/-each) (before and after Extra ordinary items) (EPS for the quarter / period not annualised)							
-Basic	(2.54)	(1.68)	0.26	(5.77)	(3.77)	(2.35)	
-Diluted	(2.54)	(1.68)	0.26	(5.77)	(3.77)	(2.35)	

| -Diluted Notes:

- The above is an extract of detailed format of unaudited financial results for the quarter and nine months ended 31st December, 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The detailed unaudited financial results and this extract were reviewed and recommended by Audit Committee and approved by Board of Directors of the company in their respective meeting held on 4th February, 2025. The full format of the unaudited financial results are available on the Stock Exchanges websites (www.bseindia.com, www.nseindia.com) and on the Company's
- website (www.maraloverseas.com). The Statutory Auditor has reviewed the results for the quarter and nine months ended 31st December, 2024 and issued an unqualified limited review report.

Place : Noida (U.P.) Dated: 04th February, 2025

By order of the Board For Maral Overseas Limited Shekhar Agarwal Chairman & Managing Director and CEO DIN: 00066113

Registered Office: Maral Sarovar, V. & P.O. Khalbujurg, Tehsil Kasrawad, Distt. Khargone - 451 660, (M.P.) **Phone:** +91-7285-265401-265405; **CIN:** L17124MP1989PLC008255

Corporate Office: Bhilwara Towers, A-12, Sector-1, Noida - 201 301, (U.P.) Phone: +91-120-4390300 (EPABX) E-mail: maral.investor@Injbhilwara.com Website: www.maraloverseas.com

BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL MUMBAI BENCH - V COMPANY SCHEME PETITION NO. C.P. (CAA) / 165 (MB) / 2024

CONNECTED WITH COMPANY SCHEME APPLICATION NO. C.A. (CAA) / 21 (MB) / 2025

> In the matter of the Companies Act, 2013 AND

In the matter of Section 230 to Section 232 of the Companies Act, 2013 and other applicable provisions of the Companies Act, 2013 read with Companies (Compromises, Arrangements, and Amalgamation) Rules, 2016

In the matter of the Scheme of Amalgamation for merger of Batliboi Environmental Engineering Limited ('BEEL' or 'the Transferor Company' or 'First Petitioner Company') with and into Batliboi Limited ('the Transferee Company' or 'Second Petitioner Company') and their respective Shareholders ('the Scheme' or this Scheme') BATLIBOI ENVIRONMENTAL ENGINEERING LIMITED

AND

the First Petitioner Company

.... the Second Petitioner Company

NOTICE OF PETITION

A Petition under Sections 230 to 232 and other applicable provisions of the Companies Act, 2013 for the sanction of the Scheme of Arrangement which provides for the merger of Batliboi Environmental Engineering Limited ('BEEL' or 'the Transferor Company' or 'First Petitioner Company') with and into Batliboi Limited ('the Transferee Company' or 'Second Petitioner Company') and their respective Shareholders ('the Scheme' or 'this Scheme') presented by the Petitioner Companies before the Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai Bench ('NCLT') and was admitted by the Hon'ble NCLT vide its order delivered on January 22, 2025. The aforesaid petition is fixed for hearing before the Hon'ble NCLT on March 12, 2025.

If any person concerned is desirous of supporting or opposing the said petition, he / she / it should send to the undersigned Authorized Representative at the below-mentioned address, the notice of his / her / its intention signed by him / her / it or his / her / its advocate not later than two days before the date fixed for the hearing of the Petition Where any person concerned seeks to oppose the aforesaid petition, the grounds of opposition or a copy of the affidavit on that behalf should be furnished with such notice. A copy of the Company Scheme Petition along with all the exhibits will be furnished by the Petitioner's Authorized Representative to any person requiring the same on payment of the prescribed fees for the same

Dated this 4 day of February 2025

For and on behalf of BEEL

Ms. Nidhi Shah

BATLIBOI LIMITED

Authorized Signatory of BEEL Address: Plot No B-29, 18-S-Road, Wagle Estate, Thane - 400 604 Email: investors@batliboi.com

For and on behalf of Batliboi Limited

Ms. Pooia Sawant

Authorized Signatory of Batliboi Limited Address: Bharat House, 5th Floor, 104 Bombay Samachar Marg, Fort, Mumbai - 400 001. Email: investors@batliboi.com

Notice of Loss of Share Certificate

NOTICE is hereby given that the certificate(s) for the undermentioned securities of the Company has/have been lost/mislaid and the holder(s) of the said securities has/have applied to the Company to release the new certificate. The Company has informed the holders that the said shares have been transferred to IEPF as per IEPF Rules. Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the Company at its Registered Office within 15 days from this date, else the Company will

ı	proceed to release t	roceed to release the new certificate to the holder, without further intimation.									
	Name of the Share Holder	Follo No.	Distinctive No	Certificate No.	No. of Shares						
l	DEEPAK KUMAR	SDS808030	115111965-115112764	43367	800						
l	CHOPRA	353000029	113111903-113112704	Total	800 Shares						
l	Date: 05/02/2025 CLAIMANT'S NAM										
L	Place: Mumbai			DEEPAK KUM	AR CHOPRA						

RECOVERY OFFICER

MAHARASHTRA CO-OPRATIVES SOCIETIES ACT 1960, Act 156, Rule 1961, Rule 107 ATTACHED TO SANGLI VAIBHAV CO. OP. CR. SO. LTD -143. Khetan Chembars, Ground floor, Office No.2, Modi Street, Fort, Mumbai - 400001 Phon No. 022-22694996/97 I Email - sanglivaibhav@gmail.com

FORM "Z"

(See sub-rule [(11)(d-1)] of rule 107)

SYMBOLIC POSSESSION NOTICE FOR IMMOVABLE PROPERTY

Whereas the undersigned being the Special Recovery officer attached to Sangli Vaibhav Co-Operative Credit Society Limited Mumbai under the Maharashtra Co-operative Societies Rules, 1961, issued a demand notice date 29/03/2022 calling upon the judgment debtor Ghanshyam Chabidas Dube to repay an amount mentioned in the notice being Rs. 2,01,302/-(Rupees Two Lakh One Thousand Three Hundred Two Only) within a period of 15 (fifteen) days from the date of receipt of the said notice and the judgment debtor having failed to repay amount, the undersigned has issued a notice before attachment dated 30/07/2022 and attached the property described herein below.

The judgment debtor having failed to repay the amount, notice is hereby given to the judgment debtor and the public in general that the undersigned has taken symbolic possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under rule 107 [11(d-1)] of the Maharashtra Co-Operative Societies Rules, 1961, on this 02/02/2023.

The judgment debtor in particulars and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Sangli Vaibhav Co-Operative Credit Society Limited Mumbai for an amount Rs.2,01,302/- (Rupees Two Lakh One Thousand Three Hundred Two Only) and interest thereon.

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

S S, 2 Room No 650, Sector 02, Koparhairne, New Mumbai.

MR. B.K. SONAWANE

Date: 02/02/2023

Place: Koperkhairne

Recovery Officer, under Maharashtra Co-operative Societies Act 1960, Rules 196 under Rule 107[11(d-1)]. attached to Sangli Vaibhav Co. Operative Credit Society Limited, Mumbai, having its registered office at. 143. Khetan Chambers, Ground Floor, Office No.2, Modi Street, Fort, Mumba

Maharshtra, Pin Code 400001, Phone No.022-22694996/97.



Asian Paints Limited Registered Office: 6A & 6B, Shantinagar, Santacruz (East), Mumbai - 400 055

Tel. No.: (022) 6218 1000 I Fax No.: (022) 6218 1111 I Website: www.asianpaints.com Email: investor.relations@asianpaints.com | CIN : L24220MH1945PLC004598

EXTRACT OF AUDITED STANDALONE AND UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2024

				STANDALONE		(₹ in Crores)
Sr.	Portioulous	Quarte	r Ended	Nine Mon	ths Ended	Year Ended
No.	Particulars	31.12.2024 Audited [#]	31.12.2023 Audited [#]	31.12.2024 Audited [#]	31.12.2023 Audited [#]	31.03.2024 Audited*
1	Total Income from Operations	7,320.53	7,913.01	22,070.52	23,369.19	30,850.12
2	Net Profit for the period (before Exceptional items)	1,480.70	1,914.19	4,130.52	5,482.97	7,005.04
3	Net Profit for the period before tax	1,480.70	1,914.19	3,930.70	5,482.97	7,005.04
4	Net Profit for the period after tax	1,108.59	1,443.54	2,903.30	4,112.16	5,321.55
5	Total Comprehensive Income for the period	1,082.36	1,478.13	3,133.81	4,192.87	5,349.15
6	Paid-up Equity Share Capital (Face value of ₹1 per share)	95.92	95.92	95.92	95.92	95.92
7	Reserves excluding Revaluation Reserves as at Balance Sheet date					18,329.17
8	Earnings Per Share (of ₹1/- each)					
	Basic (in ₹) (*not annualised)	11.56*	15.06*	30.28*	42.89*	55.50
	Diluted (in ₹) (*not annualised)	11.56*	15.05*	30.28*	42.88*	55.49

			C	CONSOLIDATED					
Sr.	Particulars	Quarte	r Ended	Nine Mon	ths Ended	Year Ended			
No.	Tartionars	31.12.2024 Unaudited*	31.12.2023 Unaudited [#]	31.12.2024 Unaudited [#]	31.12.2023 Unaudited [#]	31.03.2024 Audited [#]			
1	Total Income from Operations	8,549.44	9,103.09	25,546.71	26,763.97	35,494.73			
2	Net Profit for the period (before Exceptional items)^	1,518.16	1,967.78	4,260.96	5,723.68	7,347.77			
3	Net Profit for the period before tax^	1,518.16	1,967.78	4,080.82	5,723.68	7,347.77			
4	Net Profit for the period after tax	1,128.43	1,475.16	3,008.88	4,282.39	5,557.69			
5	Total Comprehensive Income for the period	1,122.64	1,491.98	3,152.58	4,359.15	5,589.65			
6	Paid-up Equity Share Capital (Face value of ₹1 per share)	95.92	95.92	95.92	95.92	95.92			
7	Reserves excluding Revaluation Reserves as at Balance Sheet date					18,632.38			
8	Earnings Per Share (of ₹1/- each)								
	Basic (in ₹) (*not annualised)	11.58*	15.10*	31.03*	43.84*	56.95			
	Diluted (in ₹) (*not annualised)	11.58*	15.10*	31.03*	43.83*	56.94			

Refer note 2

^ Includes share of profit in associates

Notes:

- 1. The above is an extract of the detailed format of Statement of Standalone and Consolidated Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The detailed financial results and this extract were reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at their meetings held on 3rd February, 2025 and 4th February, 2025 respectively. The full format of the Statement of Standalone and Consolidated Financial Results are available on the Company's website (https://www.asianpaints.com/more/investors/investors-landing-page.html?q=financial-results) and on the website of the National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) and BSE Limited (www.bseindia.com). The same can be accessed by scanning the QR code provided below.
- The Standalone and Consolidated Financial Results, for the quarter and nine months ended 31st December, 2024 and 31st December, 2023 have been audited and subjected to limited review respectively, by the auditors. The auditors have expressed an unmodified opinion on the audit and limited review. The Standalone and Consolidated Financial Results, for the year ended 31st March, 2024 have been audited by the auditors. The auditors have expressed an unmodified opinion on the audited financial results.



Place : Mumbai

Date: 4th February, 2025

FOR AND ON BEHALF OF THE BOARD

Sd/-AMIT SYNGLE MANAGING DIRECTOR & CEO

DIN: 07232566

साधना नायट्रो केम लिमिटेड

Φį. (सीआयएन: एल२४११०एमएच१९७३पीएलसी०१६६९८) **नोंदणीकृत कार्यालय:** हिरा बाग, १ला मजला, कस्तुरबा चौक (सी.पी.टँक), मुंबई–४००००४. **दूर.:**०२२–२३८६५६२९, फॅक्स:०२२-२३८८७२३५, ई-मेल:sadhananitro@sncl.com, वेबसाईट:www.sncl.com

३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

				1		
			एकमेव			
	संपलेली	तिमाही	संपलेली नऊमाही		संपलेले वर्ष	
तपशील	३१.१२.२४ (अलेखा- परिक्षित)	३१.१२.२३ (अलेखा- परिक्षित)	३१.१२.२४ (अलेखा- परिक्षित)	३१.१२.२३ (अलेखा- परिक्षित)	३१.0३.२४ (लेखा- परिक्षित)	
अविरत कार्यचलनातून एकूण उत्पन्न	३०१०	४९८५	९५०८	१३५१९	१९२८६	
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	१७९	४४२	४२९	१०६०	१६१२	
करपूर्व कालावधीकरिता निब्बळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	१७९	४४२	४२९	१०६०	१६१२	
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	ξ¥	१३९	१२३	પ પર	৬४१	
कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न ((करानंतर) व कालावधीकरिता एकत्रित नफा/(तोटा) व इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	৬३	१५०	१७६	<i>પ</i> ાહાહ	હ૪५	
भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१/- प्रती)	3268	२४७१	3568	२४७१	२४७१	
राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंद पत्रकात दिल्याप्रमाणे पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)						
उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मुल्य रु.१/- प्रती) मूळ व सौमिकृत:	0.02	०.०६	0.08	0.22	0.30	
टीप: "प्रती समभाग दर्शनी मुल्य रु.१/- प्रत्येकी	•		•	(7	ह.लाखात)	
			एक हि	त्रेत		
i						

उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मुल्य रु.१/- प्रती)					
मूळ व सौमिकृत:	9.02	०.०६	0.08	0.22	0.30
टीप: "प्रती समभाग दर्शनी मुल्य रु.१/- प्रत्येकी				(7	ह.लाखात)
			एक हि	र त	
	संपले	ली तिमाही	संपलेली	नऊमाही	संपलेले वर्ष
तपशील	३१.१२.२४ (अलेखा - परिक्षित)		३१.१२.२४ (अलेखा- परिक्षित)		३१.०३.२४ (लेखा- परिक्षित)
अविरत कार्यचलनातून एकूण उत्पन्न	३७५९	४४८५	११८०३	१२६९९	१९४०१
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	365	३९८	६५४	८६६	१२८३
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	365	३९८	६५४	८६६	१२८३
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	२५८	९३	३४६	३५६	30 <i>8</i>
कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न ((करानंतर) व कालावधीकरिता एकत्रित नफा/(तोटा) व इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	२६८	१०३	800	0.0\$	४१२
भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१/- प्रती)	3568	२४७१	३२९४	२४७१	२४७१
राखीव (मागील वर्षांच्या ताळेबंद पत्रकात दिल्याप्रमाणे पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)					
उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मुल्य रु.१/- प्रती) मूळ व सौमिकृत:	30.0	80.0	0.88	0.१४	०.१७

टीप: "दर्शनी मुल्याचे प्रती समभाग रु.१/- प्रती

- अलेखापरिक्षित एकमेव/एकत्रित वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि ०३.०२.२०२५ रोजी झालेल्या संचालक मंडळांच्या सभेत मान्य करण्यात आले. सदर लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष हे कंपनी कायदा २०१३ च्या लागू तरतुदी आणि कंपनी (भारतीय लेखाप्रमाण) अधिनयम, २०१५ (वेळोवेळी सुधारितप्रमाणे) चे नियम ३ सहवाचिता कंपनी कायदा २०१३ चे कलम १३३ अन्वये विहित भारतीय लेखाप्रमाण (इंडएएस) नुसार तयार केले आहेत.
- सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये कंपनीच्या वैधानिक लेखापरिक्षकांनी ३१ डिसेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता अलेखापरिक्षित एकमेव/एकत्रित वित्तीय निष्कर्षाचे मर्यादित पुनर्विलोकन केले आहे. लेखापरिक्षकांचा पुनर्विलोकन अहवाल वरील निष्कर्षावर अफेरबदल मर्यादित पुनर्विलोकन दिले आहे
- वरील निष्कर्षात साधना नायट्रो केम लिमिटेड (पालक कंपनी) आणि अनुकेम बी.व्ही.बी.ए., बेल्जीयम (पुर्णत: मालकीर्च उपकंपनी) यांचे निष्कर्ष समाविष्ट आहेत.
- कंपनी/समुह मुख्यत: एका व्यवसायी विभागात अर्थात केमिकल उत्पादने, हेवी ऑर्गेनिक केमिकल्स व परफॉर्मन्स केमिकल या मध्ये कार्यरत आहे. कंपनी/समृह वायरलेस नेटवर्क उपकरणे व सेवा उत्पादनात कार्यरत आहे. तथापि सदर विभागातील महसूल, नफा व एकूण मालमत्ता ही एकत्रित महसूल, नफा व सर्व निष्कर्षयोग्य विभागावरील मालमत्ताचे एकत्रित १०% आहे जे इंडएएस १०८, कार्यचलीत विभागनुसार आवश्यकतेप्रमाणे दिलेले नाही.
- राईट इस्युनुसार कंपनीने प्रत्येकी ३ पुर्णपणे भरणा केलेले समभाग धारण शेअर्सकरिता १ राईट ईक्विटी शेअर्सच्या सरासरीने पाः समभाग धारकांना रु.६.०६ प्रती समभाग (रु.५.०६ प्रती समाभाग प्रिमियमसह) वितरण मुल्याने ८,२३,५२,६०५ पुर्णपर भरणा केलेले शेअर्स वितरीत व वाटप केले. तद्नुसार कंपनीचे भरणा केलेले समभाग भांडवलात रु.२४,७०,५८,४५२ पासून रु.३२,९४,११,०५७ अशी वाढ झाली, ज्यामध्य ८,२३,५२,६०५ समभाग अतिरिक्त आहेत.
- ३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीनंतर, माननीय राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण (एनसीएलटी), मुंबई खंडपीठाच्य आदेशानुसार, मूळ कंपनीने कॅल्केम इंडस्ट्रीज (इंडिया) लिमिटेडचे अधिग्रहण केले आहे. कंपनीने २७ जानेवारी २०२५ रोजी अधिग्रहण पूर्ण केले आहे आणि या अधिग्रहणानुसार, कॅल्केम इंडस्ट्रीज (इंडिया) लिमिटेड आता साधना नायट्रो केम लिमिटेड (एसएनसीएल) ची उपकंपनी आहे.
- मागील कालावधीचे आकडे चालु कालावधीच्या वर्गिकरणाकरिता आवश्यक आहे तेथे पुर्ननमुद करण्यात आले.
- सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्कायरमेंट्स) रेप्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com आणि कंपनीच्या www.sncl.com वेबसाईटवर उपलब्धे आहे

मंडळाच्या आदेशान्वरं साधना नायटो केम लिमिटेडकरित अभिषेक ए. झवेरी व्यवस्थापकीय संचालव डीआयएन: ००२७३०३०

E- AUCTION NOTICE-FIRE DAMAGED VARIOUS ITEMS MADE UP OF SS 304, SS 316 AND OTHER MATERIAL WEIGHING AROUND 539 MT

E- Auction forms are invited strictly or

"As Is Where Is" basis, on 'Kg basis' for

disposal of FIRE DAMAGED VARIOSU

ITEMS MADE UP OF SS 304, SS 316. MS HEAVY AND LIGHT belonging to

M/s Chemspec Chemicals Private Ltd.

Damaged Material can be inspected at

Chemspec Chemicals Private Ltd.

Between 04/02/25 to 14/02/25. E-

For E-Auction forms, Contact Mr.

Ashish Raiak at Mob: 09870570511.

8383826416 of Optimum Realiser E-

Address: SRS Tower, Near Mewala

Maharajpur Metro Station, Sec- 31,

Faridabad- 121001. Last date fo

before 06.00 PM.

दिनांक: ०५.०२.२०२५

ठिकाण: मुंबई

submission of E-auction form is 14/02/25

Auctionner Pvt Ltd (Auctioneers)

Auction to be held on 15/02/25.

दिनांक: ०३.०२.२०२५

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, १) दीपक प्रतापराय गांधी व २) कृपाली दीपक गांधी यांनी खालील अनुसुचीत नमुद केलेल्या मालमत्तेचे (मालमत्ता) मालक असल्याचा दावा केला आहे, यांच्या अधिकाराची मी चौकशी करीत आहे. कर्ज खाते क्र.**टीसीएफएलए०६३२००००११७८७५२९** नुसार टाटा कॅपिटलकडे असलेल्या अधिभाराव्यतिरिक्त सदर दकान सर्व अधिभारापासून मुक्त आहे.

माझ्या अशिलांना खालील अनुसचीत नमद केलेली मालमत्ता खरेदी करण्याची इच्छा आहे आणि त्यांनी अधिकाराची चौकशी करण्याचे कळविले आहे.

जर कोणा व्यक्तीस सदर मालमत्तेबाबत विक्री, तारण, अधिभार, मालकीहक्क, बक्षीस, भाडेपट्टा, वापर, न्यास, ताबा, वारसाहक्क किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा, अधिकार, हक्क किंवा हित असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात पष्ठ्यर्थ करारनामा आणि/किंवा दस्तावेजांच्या प्रमारि प्रतींसह खालील स्वाक्षरीकर्ता यांचे कार्यालय अर्थात ॲडव्होकेट नेविल छेडा, छेडा ॲण्ड असोसिएटस, दकान क्र.७ व ८, तळमजला, मधुर कोहौसोलि., टीपीएस ५६वा रस्ता, वीर सावरकर मैदानाजवळ, बोरिवली (प.), मुंबई-४०००९२ यांच्याकडे आज्च्या तारखेपासन **१५ (पंधरा) दिवसांत** कळवावे. कृपया नोंद असावी की, जाहीर सूचनेद्वारे दिलेले उत्तर विचारात घेतले जणार नाही.

वर संदर्भीत मालमत्तेची अनुसुची

मालकीत्वावरील व्यावसायिक जागा दुकान क्र.४, क्षेत्रफळ ३६.८६ चौ.मी. अर्थात ३९७ चौ.फु. कार्पेट क्षेत्र, तळमजला, गिरंधर अपार्टमेंट म्हणून ज्ञात इमारत, कस्तुर पार्क हरिदास नगर रोड, बोरिवली (पश्चिम), मुंबई-४०००९२.

भागधारकांची नावे:

वसंत एन. शाह व कामिनी व्ही. शाह

प्राधिकृत अधिकारी, इंडसइंड बँक लिमिटेडकरित

, ५७ व ५७/१, एमआयडीसी, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००९३

ठिकाण: मुंबई दिनांक: ०५.०२.२०२५

जाहीर सूचना येथे सूचना देण्यात येत आहे की, वसंत एन. शाह व कामिनी व्ही. शाह यांच्यासह त्यांच्या नावे नोंद असलेले बजाज फायनान्स लिमिटेडचे अनुक्रमांक २६८३१०४४१-२६८३१०९४०. ५३७६७१३९१-५३७६७१८९० असलेले भागप्रमाणपत्र क्र.६५७१५८ व ७१५९१३ धारक १००० समभागांकरिता प्रमाणपत्र हरवले आहेत आणि खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर शेअर्सकरिता दुय्यम प्रमाणपत्र वितरणासाठी कंपनीकडे अर्ज केला आहे. जर कोणा व्यक्तीस सदर शेंअर्सबाबत काही दावा असल्यास कृपया कंपनीचे निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी अर्थात केफिन टेक्नॉलॉजिस प्रायव्हेट लिमिटेड, सेलेनियम टॉवर बी, प्लॉट क्र.३१-३२, गचीबोअली, फायनान्शियल डिस्ट्रीक्ट, नानकरामगुडा, हैदराबाद-५०००३२ येथे आजच्या तारखेपासून १५ दिवसांत कळवावे, अन्यथा सदर शेअर्सबाबत दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणाची प्रक्रिया कंपनी सुरू करेल.

ताबा सूचना (स्थावर मालमत्तेकरिता) (परिशिष्ट ४ सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८(१) नुसार) ज्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड नफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (कायदा क्र.५४/२००२) (सरफायसी कायदा) अंतर्गत **इंडसइं**ड **बँक लिमिटेड**चे प्राधिकत अधिकारी आहेत आणि सिक्यरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियग सहवाचिता कलम १३(२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी २३.०९.२०२४ रोजी मागणी सूचन वितरीत केली होती आणि त्या सूचनेनुसार कर्जदार मे. गुरबानी एन्टरग्रायझेसचे मालक श्री. कपिल चंद्रमोहन अरोरा (कर्जदार), श्री. कपिल अरोरा, श्रीमती बावी अरोरा, श्री. चंद्रमोहन अरोरा (सह-कर्जदार) यांचे कर्ज खाते क्र.: पीजेडब्र्न्यु०००१३एन व पीजेडब्र्न्यु०००१७एन यांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत दिनांक १५.०७.२०२४ रोजी देय रक्कम रू.२३,८४,६५७.९५/– (रुपये तेवीस लाख चौऱ्याऍशी हजार सहाशे सत्तावन्न आणि पैसे पंच्याण्णव फक्त) जमा करण्यास सांगण्यात आले होते. कर्जदार यांनी वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकत्यांनी

खाली नमुद केलेल्या मालमत्तेचा कायद्याचे कलम १३(४) सहवाचिता सदर अधिनियमाच्या नियम ९ अन्वरं

त्यांना प्राप्त अधिकाराअंतर्गत ३० **जानेवारी. २०२५** रोजी **ताबा** घेतला आहे. विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान

जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसा

व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **इंडसइंड बँक लिमिटेड** यांच्याकडे दिनांक १५.०७.२०२४ रोजी देय रक्का

रू.२३,८४,६५७.९५/ – (रुपये तेवीस लाख चौऱ्याऐंशी हजार सहाशे सत्तावन्न आणि पैसे पंच्याण्णव फक्त) आणि

स्थावर मालमत्तेचे वर्णन

श्री. चंद्र मोहन यांच्या नावे असलेले दुकान क्र.१, तळमजला, सम्राट तपन पॅलेस म्हणून ज्ञात इमारत, प्लॉ जमीन सन्हें क्र.७४ व ७५, महसूल गाव निळमोरे, नालासोपारा (पश्चिम), गॅलेक्सी हॉटेल समोर, जिल्हा पालघर

महाराष्ट्र, क्षेत्रफळ २५.६४ चौ.मी. बिल्टअप क्षेत्र येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड आणि चतुसिमा पुढीलप्रमाणे

पुर्वः शिर्षक करारनामा/दस्तावेजानुसारः, उत्तरः शिर्षक करारनामा/दस्तावेजानुसारः, पश्चिमः शिर्षक करारनामा, दस्तावेजानुसारः, दक्षिणः शिर्षक करारनामा/दस्तावेजानुसार.

यावरील पुढील व्याज, खर्च, शुल्क इत्यादी जमा करावे

दिनांक: २९.०१.२०२५, ठिकाण: पंजाब

श्री. नेविल पी. छेडा वकील उच्च न्यायालय

रोज वाचा दे. 'मुंबई लक्षदीप'

ABANS®

अबन्स एन्टरप्रायझेस लिमिटेड

सीआयएन : L74120MH1985PLC035243

नोंदणीकृत कार्यालय : ३६/३७/३८ए, ३ रा मजला, २२७, निरमन भवन, बॅकबे रेक्लेमेशन, निरमन पॉइंट, मुंबई - ४०० ०२१. दूर. क्र. : ०२२-६८३५ ४१००, फॅक्स क्र. : ०२२-६१७९ ००१०

ई-मेल: compliance@abansenterprises.com । वेबसाइट: www.abansenterprises.com

दि. ३१.१२.२०२४ रोजी संपलेली तिमाही व नऊमाहीकरिताच्या अलेखापरीक्षित एकत्रित वित्तीय निष्कर्षांचा सारांश

		तिमार्ह	ोअ खे र	सहामाहीअखेर	
अ. क्र.	तपशील	३१.१२.२०२४	३१.१२.२०२३	३१.१२.२०२४	
yn.		(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	
٤.	परिचालनातून एकूण उत्पन्न (निव्बळ)	७१,२९३.७४	४८,८५५.६८	१,८७,५८७.९०	
₹.	कालावधीकरिता निव्वळ नफा/ (तोटा) (कर, अपवादात्मक व/वा अतिविशेष बार्बीपूर्व)	२८३.४२	९०८.७१	२,४२५.०४	
	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/ (तोटा) (अपवादात्मक व/वा अतिविशेष बाबीपश्चात)	२८३.४२	९०८.७१	२,४२५.०४	
۲.	करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/ (तोटा) (अपवादात्मक व/वा अतिविशोष बाबीपश्चात)	४९७.३३	५३७.१३	१,४५७.०९	
	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता (करपश्चात) नफा/(तोटा) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) यांचा समावेश)	६५०.०८	५४३.५८	१,६४२.८२	
	समभाग भांडवल	१,३९४.९८	१,३९४.९८	१,३९४.९८	
9.	अन्य समभाग (गत वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदामध्ये दर्शविल्यानुसार पुनर्मूल्यांकन राखीव वगळता)				
८.	उत्पन्न प्रतिशेअर (दर्शनी मूल्य प्रत्येकी रु. १०/–) (अखंडित व खंडित परिचालनाकरिता)				
ξ.	मूलभूत	০.৬१	واوا. ٥	२.०९	
٦.	सौम्यीकृत	०.७१	૭૭.૦	२.०९	

ए) ए) दि. ३१.१२.२०२४ रोजी संपलेली तिमाही व नऊमाहीकरिताच्या वरील निष्कर्षांचे लेखापरीक्षण समितीद्वारे दि. ०४.०२.२०२५ रोजी आयोजित लेखापरीक्षण समितीमध्ये : संचालक मंडळाच्या सभेमध्ये पुनरावलोकन करण्यात आले असुन मंज्री देण्यात आली आहे

बी) स्थायी वित्तीय निष्कर्षांवरील अतिरिक्त माहिती खालीलप्रमाणे आहे

				(रु. लाखांत)
		तिमाह	श अखेर	सहामाहीअखेर
अ. क्र.	तपशील	38.82.2028	३१.१२.२०२३	३१.१२.२०२४
ж.		(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)
٧.	परिचालनातून महसूल	१,४४९.०८	१,८५१.८०	२,२३९.४२
۶.	करपूर्व नफा	२०४.१४	३९.४१	११४.४४
₹.	करपश्चात नफा	१४१.५३	२९.५०	৬४.४१
٧.	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	१४१.५३	२९.५०	७४.४१

सी) वरील निर्देशित विवरण हे सेबी (सूची व अन्य विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंअेसकडे सादर करण्यात आलेल्ट तिमाहीअखेरच्या वित्तीय निष्कर्षांच्या (स्थायी व एकत्रित) विस्तृत प्रारूपाचा सारांश आहे. तिमाही व नऊमाहीअखेरच्या वित्तीय निष्कर्षांचा संपूर्ण तपशील स्टॉक एक्सचेंअसच वेबसाइट अर्थात बीएसई लिमिटेड www.bseindia.com व व एमएसई लिमिटेड (www.msei.in) वर तसेच कंपनीची वेबसाइट www.abansenteri es.com वरही उपलब्ध आहे.

डी) संपर्ण निकाल पढील क्यआर कोड स्कॅन करूनही प्राप्त करता येऊ शकेल

दिनांक : ०४.०२.२०२५



अबन्स एन्टरप्रायझेस लिमिटेड करित (पूर्णवेळ संचालक व सीईओ)

(रु. लाखांत)

(रु. लाख. उत्पन्न प्रतिशेअर वगळता)

श्री प्रीकोटेड स्टील्स लिमिटेड

सीआयएन : L70109MH2007PLC174206 नोंदणीकृत कार्यालय : १, तळमजला, सिटी मॉल, न्यू लिंक रोड, अंधेरी (प.), मुंबई - ४०० ०५३. दूर. + ९१ ७२०८१८२६७७ । वेबसाइट : www.spsl.com । ई-मेल आयडी : spsl.investors@gmail.com

दि. ३१.१२.२०२४ रोजी संपलेली तिसरी तिमाही/नऊमाहीकरिताच्या स्थायी अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा सारांश

		स्थायी						
अ.	तपशील		तिमाहीअखेर		नऊमाह	वर्षअखेर		
क्र.	તપશાલ	39.97.78	३०.०९.२४	३१.१२.२३	38.82.28	38.88.83	38.3.28	
		अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	
१	परिचालनातून एकूण उत्पन्न	-	-	-	-	-	_	
?	कालावधीकरिता (कर, अपवादात्मक बाबीपूर्व) निव्वळ नफा/(तोटा)	(१६)	(१६)	(१५)	(४५)	(४१)	(५८)	
æ	करपूर्व कालावधीकरिता (अपवादात्मक बाबीपश्चात) निव्वळ नफा/(तोटा)	(१६)	(१६)	(१५)	(४५)	(४१)	(५८)	
8	करपश्चात कालावधीकरिता नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबीपश्चात)	(१६)	(१६)	(१५)	(४५)	(४१)	(५८)	
ч	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिताचा (करपश्चात) नफा/(तोटा) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) यांचा समावेश)	(१६)	(१६)	(१५)	(४५)	(88)	(५८)	
ξ	प्रदानित समभाग भांडवल	४१४	४१४	४१४	४१४	४१४	४१४	
b	अन्य समभाग						(५६९)	
۷	उत्पन्न प्रतिशेअर (प्रत्येकी रु. १०/-) (अखंडित व खंडित परिचालनाकरिता)							
	मूलभूत	(0.38)	(0.38)	(0.38)	(१.०९)	(0.99)	(१.४०)	
	सौम्यीकृत	(0.38)	(0.39)	(0,35)	(१.०९)	(0.99)	(१.४०)	

ठिकाण : मुंबई

दिनांक: ०४.०२.२०२५

- कंपनीचे वरील स्थायी वित्तीय निष्कर्षांचे लेखापरीक्षण समितीद्वारे पुनरावलोकन व शिफारस करण्यात आली असून कंपनीच्या संचालक मंडळाद्वारे त्यांच्या दि. ०४.०२.२०२५ रोजी आयोजित सभेमध्ये, वैधानिक लेखापरीक्षकांद्वारे देण्यात आलेल्या मर्यादित पुनरावलोकन अहवालासमवेत, मंजुरी देण्यात आली
- वरील निष्कर्ष हे कंपन्या कायदा, २०१३ चे अनुच्छेद १३३ सहवाचन कंपन्या (भारतीय लेखा मानके) नियम, २०१५ अंतर्गत अधिसूचित भारती लेखा मानकानसार (आयएनडी एएस) तयार करण्यात आलेले आहेत.
- गत कालावधीकरिताची आकडेवारी विद्यमान कालावधीच्या वर्गीकरणाच्या निश्चितीसाठी आवश्यकतेनुसार पुनर्गठित व पुनरीचित करण्यात आली आहे. निष्कर्ष कंपनीची वेबसाइट www.spsl.com वर उपलब्ध आहेत व ते कंपनीचे शेअर्स सूचिबद्ध असलेल्या स्टॉक एक्सचेंजेसना कळविण्यात आले आहेत.
- अकाऊंट्स हे अप्रत्यक्ष कराच्या परताव्यासंदर्भात नकारात्मक नक्त संपत्ती, प्रलंबित दावेखटले असूनही विद्यमान स्थितीवर तयार करण्यात आलेले आहेत

श्री प्रोकोटेड स्टील्स लिमिटेड करिता हर्ष एल. मेहत त्यवस्थापकीय संचालक

३१ डिसेंबर २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ माहिकरिता अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

रू. मिलीयन मध्ये (प्रति समभाग आकडेवारी व्यतिरिक्त)

	एकत्रित						
तपशील		संपलेले तीमाही		संपलेले न	1 ऊ महीने	संपलेले वर्ष	
·	३१/१२/२०२४ (अलेखापरीक्षित)	३०/०९/२०२४ (अलेखापरीक्षित)	३१/१२/२०२३ (अलेखापरीक्षित)	३१/१२/२०२४ (अलेखापरीक्षित)	३१/१२/२०२३ (अलेखापरीक्षित)	३१/०३/२०२४ (लेखापरीक्षित)	
एकूण महसूल	४,५१३	४,५३३	४,४७६	१३,११९	१२,७२५	१७,८७१	
या कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा)(कर अपवादात्मक आणि/							
किंवा असाधारण वस्तू पूर्वी)	२३८	२४८	२१६	५५५	४८२	९५५	
या कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) कर पूर्वी (अपवादात्मक आणि/							
किंवा असाधारण वस्तू नंतर)	२३८	२४८	२१६	५५५	४८२	९५५	
कालावधीसाठी करानंतरचा निव्वळ नफा/(तोटा)(अपवादात्मक आणि/किंवा							
असाधारण वस्तू नंतर)	१७२	१८३	१६१	४०६	३५६	६९६	
कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न / (तोटा)[कालावधीसाठीचा							
नफा(करानंतर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करानंतर)]	१७१	१८१	१६०	४०२	३५१	६९०	
समभाग भांडवल	२४७	२४७	२४७	२४७	२४७	२४७	
इतर भांडवल						११,६३०	
उत्पन्न प्रतिभाग (दर्शनीमूल्य रु.२/- प्रत्येकी) (अखंडित आणि खंडित कार्यचलनासाठी)							
- पायाभूत	१.३९	१.४८	१.३१	३.२९	२.८९	५.६४	
- सौम्यीकृत	१.३९	१.४८	१.३१	३.२९	२.८९	५.६४	

· c				, , ,			
टीप: १. कंपनीच्या स्वतंत्र निकालांच्या संदर्भात, रक्कम खालीलप्रमाणे आहे							
			स्वतंत्रित	7			
तपशील		संपलेले तीमाही	İ	संपलेले र	नऊ महीने	संपलेले वर्ष	
			३१/१२/२०२३ (अलेखापरीक्षित)			३१/०३/२०२४ (लेखापरीक्षित)	
एकूण महसूल या कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा)(कर अपवादात्मक आणि/किंवा असाधारण	४,५१३	४,५३३	४,४७६	१३,११९	१२,७२५	१७,८७१	
वस्तू पूर्वी) या कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा)कर पूर्वी (अपवादात्मक आणि/किंवा	२३९	२४६	२१७	५५५	४८२	९५४	
असाधारण वस्तू नंतर) कालावधीसाठी करानंतरचा निव्वळ नफा/(तोटा)(अपवादात्मक आणि/किंवा	२३९	२४६	२१७	५५५	४८२	९५४	
असाधारण वस्तू नंतर) उत्पन्न प्रतिभाग (दर्शनीमूल्य रु.२/- प्रत्येकी)(खंडित आणि अखंडित कार्यचलनासाठी)	१७३	१८१	१६२	४०६	३५६	६९५	
- पायाभूत	१.४०	१.४७	१.३२	३.२९	२.८९	५.६४	
- सौम्यीकृत	१.४०	१.४७	१.३२	३.२९	२.८९	५.६४	

वरील सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्रस) रेग्युलेशन, २०१५ च्या नियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्स्चेंजमध्ये दाखल केलेल्या त्रैमासिक आर्थिक निकालांच्या तपशीलवार स्वरूपाचा उतारा आहे. आर्थिक निकालांचे संपूर्ण स्वरूप स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइट्सवर उपलब्ध आहे (www.bseindia.com आणि www.nseindia.com) आणि

कंपनीच्या वेबसाइटवर (www.hikal.com) उपलब्ध आहे. सध्याच्या कालावधीच्या सादरीकरणाशी ससंगत राहण्यासाठी आवश्यक तेथे मागील कालावधीचे आकडे पुन्हा एकत्र केले गेले आहेत.

स्थळ : मुंबई दिनांक: ४ फेब्रुवारी २०२५



 हायकल लिमिटेड
 ना नोंदणीकृत कार्यालयः ७१७/७१८,
 स्ताः नेंदणीकृत कार्यालयः ७१७/७१८,
 स्ताः नेंद्रणीकृत कार्यालयः ७१७/७१८,
 स्ताः नेंद्रणीकृत कार्यालयः ७१७/७०२९९, नोंदणीकृत कार्यालयः ७१७/७१८, मेकर चेंबर V, निरमन पॉइंट, मुंबई - ४०० ०२१. दूर.क्र.: +९१-२२-६२७७०२९९, सीआयएन:एल२४२००एमएच१९८८पीटीसी०४८०२८, ई-मेल: info@hikal.com; वेबसाईट: www.hikal.com

सही/ ज्य हिरेमठ कार्यकारी अध्यक्ष डीआयएन: ०००६२२०:

हायकल लिमिटेडकरिता

जाहीर नोटीस

सर्व संबंधितांस या जाहीर नोटीसदारे कळविण्यात येते कि. माझे अशिल श्री. अल्ताफ हसेन मोहम्मद यसफ यांन खालील मिळकत गहाण ठेवून पिरामल कॅपिटल आणि हौसिंग फायनान्स लिमिटेड कडून कर्ज सुविधेचा लाभ् घेतलेला आहे.

मिलकतीचे वर्णन

सर्दनिका क्रमांक ३०३, तिसरा मजला, ५९.४७ चौ. मीटर बांधीव क्षेत्रफळ, इमारतीचे नाव – कायनात अपार्टमेंट, प्लॉट नंबर ३२, सेक्टर ३४बी, खारघर, रायगड – ४१० २०९.

तसेच पिरामल कॅपिटल आणि हौसिंग फायनान्स लिमिटेड ह्यांच्याकडून सदर मिळकतीचे मूळ दस्त गहाळ झाले असुन ते पुढीलप्रमाणे आहेत:

१) मूळ दस्त –िद. ०३/११/२०१० दस्त क्रमांक पवल –१–१३१९५–२०१०, मेसर्स हाईट्स अँड शेल्टर्स आणि श्री. अल्ताफ हसेन मोहम्मद यसफ ह्यांच्यामध्ये झालेला करारनामा

सदर वर उल्लेख केलेल्या सदनिकेवर व त्यांच्या दस्तांवर कोणाचाही कसल्याही प्रकारे हक्क, ताबा, अधिकार बोजा, करार मदार, गहाणखत व इतर काही हक्क अधिकार असतील तर सदरची नोटोस प्रसिद्ध झाल्यापासून १ दिवसांच्या आत ते कागदपत्र माझे ऑफिस ३०१, तिसरा मजला, मातोश्री बिल्डींग, चितामणी ज्वेलर्स समोर जांभळी नाका, तुलावपाळी ठाणे (पश्चिम्), पिन – ४०० ६०२ येथे सुपूर्त / जमा करावे. सदर नोटिशीस आजपासून १४ दिवसांच्या आत कोणतीही हरकत न आल्यास, संदरच्या मालमत्तेवर∕ दस्तावर कोणताही दाव नाही असे गहीत धरले जाईल.

दिनांक: ०५/०२/२०२५

मिळकतीचे वर्णन पढीलप्रमाणे आहे :

डॉ. सुर्यकांत एस. भोसले, (वकील दुरध्वनी क्र : ९८९०९४३५५५

[[SHAASCO]

BEST EASTERN HOTELS LTD

Regd. Office.: 401, Chartered House, 293/297 Dr. C. H. Street, Mumbai - 400 002. CIN No:- L99999MH1943PLC040199 **EXTRACT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE**

	QUARTER AITS THITE MOTITIS ENDE	D OISI DECEM	Rs in Lakhs ex	oont EDC data)
_				. ,
ı			9 Months ended	
١.	Particulars	31.12.2024	31.12.2024	31.12.2023
0		Unaudited	Unaudited	Unaudited
	Total Income Operations	163.85	497.22	169.85
!	Net Profit/(Loss) for the period (before Tax,			
	Exceptional and/or Extraordinary items)	(27.96)	6.01	13.98
	Net Profit/(Loss) for the period before tax	` ′		
	(after Exceptional and/or Extraordinary items)	(27.96)	6.01	13.98
.	Net Profit/(Loss) for the period after tax	` ′		
	(after Exceptional and/or Extraordinary items)	(20.49)	4.45	13.35
;	Total Comprehensive Income for the period	` ′		
	[Comprising Profit/(Loss) for the Period (after tax)			
	and other Comprehensive Income (after tax)	(20.82)	3.95	13.35
;	Equity Share Capital	168.50	168.50	168.50
	Reserves (excluding Revaluation Reserve)			
	as shown in the Audited Balance sheet of			
	the previous year	-	-	-
	Earnings Per Share (of Rs.1/-each)			
	(for continuing and discontinued operations)			

(1) Basis (2) Diluted Note:

The above unaudited financial results and notes thereto were reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on February 04, 2025. The statutory auditor of the Company has expressed an un-modified conclusion on these financial results

These financial results have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in Ind AS 34 "Interim Financial Reporting" prescribed under section 133 of the Companies Act, 2013 read with the relevant rules issued thereunder ("Ind AS") and other accounting principles generally accepted in India, to the extent applicable.

The unaudited financial results for the quarter ended December 31, 2024 are not indicative of full year's performance due to the seasonal nature of Indian Hotel Industry. The Company had organised one of the big time event (the MICE event) in the current quarter, where we had invited major travel agents and big corporate representatives. This was mainly for the future prospect of the company.

The Company operates in single business segment only i.e. Hospitality. The figures of previous year / periods has been regrouped / rearranged wherever necessary to conform the current period presentation

The unaudited financial result will be available on the company's website "www.ushaascot.com"

Place: Mumbai Date: 04th February, 2025

Place: MUMBAI



For Best Eastern Hotels Limited Dilip V Kothari Joint Managing Directo

DIN: 00011043

0.03 0.03

(0.12) (0.12)

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that the Certificates for the under mentioned Equity Shares of JA DURGA STEEL INDUSTRIES LIMITED have been lost and the holder/s of the said Equity Shares have applied to the Company to issue duplicate Share Certificates. Any person who has a claim or an objection against the issuance of the duplicate share

certificates or is in possession of the said Shares certificates, should lodge/inform the same to the Company at 304, Emperor, Babhai naka, L.T. Road, Borivali (West), Mumbai-400092 within 7 days from the date of publication of this notice, along with copies of such documents and other proofs in support of his/her claims/objections for the issuance of the duplicate share certificate to the below mentioned holders. If no claims/objections are received within the period prescribed above, the Company will proceed to issue duplicate certificates to the aforesain applicants without any further intimation under the name of JAI DURGA STEEL INDUSTRIES PRIVATE LIMITED.

Folio No.	Name of Shareholder	No. of Shares	Distinctive Nos.	Certificate Nos.
1	Harish Sharma	5500	1 to 4000 and 24001 to 25500	1 and 16
17	Harish Sharma with Rajesh Sharma	27500	50001 to 77500	19
2	Harish Sharma HUF	4150	4001 to 8150	2
18	Rajesh Sharma with Mrs.Rupali Sharma	28000	18851 to 19350 and 77501 to 105000	9 and 20
5	Rajesh Sharma	27000	25501 to 37500, 297500 to 50000 and 12001 to 14500	17, 18 and 5
			SD/-	•

JAI DURGA STEEL INDUSTRIES PRIVATE LIMITED

जाहिर नोटीस

मे. सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, (परसेवा) महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई

यांचे मुख्य कार्यालय पत्ता : ६/६०३, दुर्गा कृपा को-ऑप हौसिंग सोसायटी, हनुमान चौक, नवघर रोड, मुलूंड (पूर्व), मुंबई-४०००८१.

शिवज्योती सहकारी पतपेढी मर्यादित, मुंबई पत्ता : १०३, शिवज्योती भवन, सर्वेश्वर मंदिर मार्ग,

तकीयाबाई, कुर्ला (प), मुंबई - ४०००७६. नकमांक १ ते २६

....अर्जदार

अ.	जाब देणाऱ्याचे नाव	अर्ज दाखल	दावा	दावा खकम	जाब		
क्र.		दिनांक	क्रमांक	रुपये	देणार		
					क्र.		
	श्री. तानाजी लक्ष्मण धनावडे	०२/०१/२४	२६	९९५२२६	7		
_	श्री. मंगेश ज्ञानदेव जांभळे	०२/०१/२४	२६	९९५२२६	ş		
3	श्री. अक्षय दिलीप शेलार	०२/०१/२४	२६	९९५२२६	8		
8	श्री. संजय धनाजी धनावडे	०२/०१/२४	२६	९९५२२६	ષ		
ષ :	श्री. दिलीप आत्माराम रोनटे	०२/०१/२४	२८	६७२३९९	१		
ξ :	श्री. निकसन सुलोमन मयुंकर	०२/०१/२४	२८	६७२३९९	2		
૭	श्री. रोहीत दिपक रोनटे	०२/०१/२४	२८	६७२३९९	m		
6	श्री. हरीष पोपट गायकवाड	०२/०१/२४	२८	६७२३९९	४		
9	श्री. जयेश बाळकृष्ण कैरमकोंडा	०२/०१/२४	३०	९५३०५	8		
१०३	सौ. अश्विनी दुर्योधन वाघमारे	०२/०१/२४	३०	९५३०५	2		
११	श्री. संतोष रामु सरकानिया	०२/०१/२४	3 8	६२९६३	ņ		
	श्री. योगेश तानाजी भोसले	०२/०१/२४	32	४९००१	8		
१३	श्री. रोहीत महादेव पाटील	०२/०१/२४	3 ?	४९००१	2		
१४	श्री. मिथुन प्रकाश म्हस्के	०२/०१/२४	32	४९००१	ņ		
१५	श्री. श्यामसुंदर रामदास जैस्वाल	०२/०१/२४	38	३००१७६३	१		
१६	श्रीमती शर्मिला प्रदीपकुमार जैस्वाल	०२/०१/२४	38	३००१७६३	२		
१७	श्री. मैनुदीन समिदुल्लाह चौधरी	०२/०१/२४	38	३००१७६३	æ		
१८	श्री. तौफीकअली ईकबाल	०२/०१/२४	38	३००१७६३	8		
100	हुसैन चौधरी						
१९	श्री. अन्सारी शाहरुख जमील	०२/०१/२४	३५	२९६४७७०	2		
२०	श्री. अन्सारी शेहजाद खान	०२/०१/२४	३५	२९६४७७०	æ		
	श्री. शेख आलम अन्सारी	०२/०१/२४	३५	२९६४७७०	8		
22	श्री. अजय यशवंत खोत	०२/०१/२४	३७	93933	2		
२३ :	श्री. किसन लक्ष्मण वाघ	०२/०१/२४	३७	९३१३३	3		
_	श्री. मंगेश दिनकर कांबळे	०२/०१/२४	36	३७८३१५	१		
-	श्री. प्रकाश बापु भालेराव	०२/०१/२४	36	३७८३१५	3		
_	श्री. सुरेश धोंडीराम पाटील	०२/०१/२४	36	३७८३१५	8		
सदर दाव्याचे कामी अर्जदार यांनी दाखल केलेल्या अर्जातील प्रतिवादींना रजिस्टर पास्टाने समन्स पाठविण्यात							

भालेले आहे. परंतु प्रतिवादी यांना समन्स न झाल्याने / त्यांचा नवीन पत्ता उपलब्ध नसल्याने जाहीर समन्स देत

उपनिर्दिष्ठ अर्जासंबंधी आपले म्हणणे मांडण्यासाठी स्वतः जातीने दिनांक १४/०२/२०२५ रोर्ज मकाळी १२.०० वा. या वेळेत कागदपत्रांसह आपण या कार्यालयात हजर राहावे

या नोटीसीद्वारे उपरोक्त प्रतिवादी यांना असेही कळविण्यात येते की, वरील तारखेस आपण वेळेवर हज राहिल्यास आपल्या गैरहजेरीत अर्जाची सुनावणी घेण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी. त्याप्रमाणे वरील तारखेस तत्पूर्वी आपला संपूर्ण पत्ता कळविण्यात कसूर केल्यास आपला बचाव रद्द समजण्य

म्हणून आज दिनांक ३१/०१/२०२५ रोजी माझे सही व कार्यालयाचे मुद्रेसह दिली आहे.



मे. सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था (परसेवा महाराष्ट्र राज्य बिगर कषी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई

